

शेतकऱ्यांना सौर कृषि पंप वितरीत करण्याच्या योजनेचे “अटल सौर कृषि पंप योजना” असे नामकरण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: सौरप्र-२०१४/प्र.क्र.२१९ भाग-३/ऊर्जा-७
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: ०४ जानेवारी, २०१६.

वाचा :-

उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. सौरप्र-२०१४/प्र.क्र.२१९ /ऊर्जा-७,
दिनांक २७ मार्च, २०१५.

प्रस्तावना:-

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांना सौर कृषि पंप वितरीत करण्याची योजना घोषित केली आहे. त्याअंतर्गत राज्य शासनाने “राज्याचे सौर कृषि पंप आस्थापित करण्याचे एकत्रित धोरण” उपरोक्त शासन निर्णयानुसार जाहीर केले आहे. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी महावितरणमार्फत करण्यात येत असून महाऊर्जाकडून तांत्रिक सहाय्य करण्यात येत आहे.

राज्यात शेतकऱ्यांना सौर कृषि पंप वितरीत करण्याच्या योजनेस “अटल सौर कृषि पंप योजना” असे नामकरण करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्याच्या सौर कृषि पंप आस्थापित करण्याच्या एकत्रित धोरणानुसार राबविण्यात येणाऱ्या “सौर कृषि पंप योजना” या योजनेस यापुढे “अटल सौर कृषि पंप योजना” असे संबोधण्यात येईल.
२. वरीलप्रमाणे मूळ योजनेचे नामकरण करण्यात आले असून त्यामुळे योजनेचे स्वरूप, उद्दीष्ट, कार्य व योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती इ.बाबी प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०१०४१४४९०७२३१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रो.प्र.जाधव
अवर सचिव

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,

३. सर्व मंत्री / सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. सर्व विधानमंडळ सदस्य, विधान भवन, मुंबई,
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
६. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई,
९. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव यांचे स्वीय सहायक, सर्व मंत्रालयीन विभाग,
१०. सर्व विभागीय आयुक्त,
११. सर्व जिल्हाधिकारी,
१२. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा,
१३. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर,
१४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१५. सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई (पत्राने),
१६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सूत्रधार कंपनी मर्या., मुंबई,
१७. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., मुंबई,
१८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्या., मुंबई,
१९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या., मुंबई,
२०. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे,
२१. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई,
२२. उप सचिव/ ऊर्जा-३, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई,
२३. ऊर्जा उप विभागातील सर्व कार्यासने, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई,
२४. निवड नस्ती, ऊर्जा-७, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.